

बाष्पके संचालनालयाच्या आस्थापनेवरील अपर संचालक हे पद सह संचालक या पदामध्ये रुपांतरीत (श्रेणी अवनत) करुन सदरहू सह संचालक हे पद सोलापूर विभागीय कार्यालयात स्थापित करण्याबाबत.

**महाराष्ट्र शासन**  
**उद्योग, उर्जा व कामगार विभाग**  
**शासन निर्णय क्रमांक: बाष्पके-०५१३/प्र.क्र.२१(अ)/कामगार-१**  
मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक  
मंत्रालय, मुंबई -४०० ०३२  
तारीख: ०५ मे, २०१४

**वाचा :-**

- १) बाष्पके संचालनालयाचे पत्र क्रमांक: एसबी.१ / जिएल.१२२ / २०१३ / १३५३६, १३५४९, दिनांक ०७ मे, २०१३.
- २) उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, शासन निर्णय क्रमांक: आस्थापना-१०२००२ / १२६७/(भाग-२) /२००४/कामगार-१, दि. २५ मे, २००४.
- ३) वित्त विभाग, पत्र क्रमांक: पदनि-२०१४/प्र.क्र.१३/१४/विसु-१, दि. १० मार्च, २०१४.

**प्रस्तावना:-**

बाष्पके संचालनालयाने संदर्भ क्र.१ येथील पत्रान्वये, संचालनालयाकडील धूम्र उपद्रवाचे कामकाज प्रदूषण मंडळाकडे वर्ग झाले असून संचालनालय आता बाष्पके अधिनियमांचीच अंमलबजावणी करते. सबब आता तांत्रिक व प्रशासकीय जबाबदाऱ्या एकसंध आहेत. तसेच बाष्पके अधिनियमानुसार, संचालक, सह संचालक व उप संचालक अशी त्रिस्तरीय संरचना करण्याचे निदेश आहेत. त्यामुळे अपर संचालक पदाचे अस्तित्व कालबाह्य ठरत असल्याचे कळविले आहे.

२. सोलापूर कार्यालयाच्या कार्यक्षेत्राची व्याप्ती व तेथील भौगोलिक परिस्थिती पहाता तेथील उप संचालकांना मर्यादित अधिकार आहेत. त्यामुळे बाष्पक निर्याते व वापरदार यांच्या वेळेचा अपव्यय होऊन जनतेची गैरसोय होते. अधिकारी दौ-यावर असतांना प्रशासकीय कामे सुध्दा वेळेवर होत नाहीत. परिणामी शासनाच्या गतीमानतेच्या धोरणाची अंमलबजावणी प्रभावीपणे होऊ शकत नाही.

३. उपरोक्त बाबींचा साकल्याने विचार करुन बाष्पके संचालनालयाच्या आस्थापनेवरील अपर संचालक हे पद सह संचालक या पदामध्ये रुपांतरीत (श्रेणी अवनत) करुन सदरहू सह संचालक पद सोलापूर विभागीय कार्यालयात स्थापित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

## शासन निर्णय :

संदर्भ क्र. २ येथील शासन निर्णयान्वये बाष्पके संचालनालयातील पदांचा आढावा घेऊन त्या नंतर पदांचा आकृतीबंध निश्चित करण्यात आलेला आहे. त्यातील अपर संचालक हे पद सह संचालक या पदामध्ये रुपांतरित (श्रेणी अवनत) करून सदरहू सह संचालक पद सोलापूर विभागीय कार्यालयात स्थापित करण्यास सं.क्र.३ अन्वये मा.मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय सचिव समितीच्या, दिनांक २१ फेब्रुवारी, २०१४ रोजी झालेला ८० व्या बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे. त्यानुसार आता बाष्पके संचालनालयाच्या आस्थापनेवरील अपर संचालक हे पद सह संचालक या पदामध्ये रुपांतरित (श्रेणी अवनत) करून सदरहू सह संचालक हे पद सोलापूर विभागीय कार्यालयात स्थापित करण्यात येत आहे. त्यानुषंगाने संचालक पदाच्या सेवा प्रवेश नियमात सुधारणा करण्याची आणि संदर्भ क्र.२ येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या आकृतीबंधामध्ये सुधारणा करण्याची कार्यवाही स्वतंत्रपणे करण्यात येईल.

२. सदर शासन निर्णय सामान्य प्रशासन विभागाच्या अनौ. संदर्भ क्र. १५२८/कामगार-१२, दि. ०५/१०/२०१३ आणि वित्त विभागाच्या अनौ.संदर्भ क्र. ३६३/१३/व्यय-१६ दि. २१/११/२०१३ व अनौ. संदर्भ क्र. ४१७/वि सु-१ दि. ०६/१२/२०१३ अन्वये प्राप्त सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१४०५०३१२०८०११३१० असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

( ज. आ. खवणेकर )

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

प्रभारी संचालक, बाष्पके संचालनालय, कामगार भवन, ७ वा मजला, प्लॉट नं.सी-२०, ब्लॉक नं.ई, बांद्रा-कुर्ला संकुल, बांद्रे (पू.) मुंबई-४०० ०५१.

प्रत,

१) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता / लेखापरिक्षा), महाराष्ट्र-१, मुंबई.

२) अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई / सोलापूर.

- ३) निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई/ सोलापूर.
- ४) प्रधान सचिव (कामगार) यांचे स्वीय सहाय्यक, उ.ऊ. व का.वि., मंत्रालय, मुंबई.
- ५) मा.मंत्री (कामगार) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ६) वित्त विभाग, कार्यासन (विसु-१), मंत्रालय, मुंबई.
- ७) सामान्य प्रशासन विभाग, (कार्यासन-१२), मंत्रालय, मुंबई.
- ८) निवडनस्ती (कामगार-१) उ.ऊ. व का.वि., मंत्रालय, मुंबई.